

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे
बर्हिगमन धोरण (Exit Policy) अंतीम
करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासननिर्णयक्रमांक: उमेद - २०२१/प्र.क्र. २९ /योजना-३
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: ११ फेब्रुवारी, २०२१

वाचा :-

१. राज्यस्तरीय कार्यकारी समिती बैठक इतिवृत्त दिनांक २१.१२.२०२०.

प्रस्तावना :-

राज्यस्तरीय कार्यकारी समितीची दिनांक २१.१२.२०२० रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये ठराव क्र.१२ “महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मंजूर पदांपैकी रिक्त असणारी आवश्यक पदे भरण्यासाठी मान्यता प्रदान करणेबाबत” हया विषयवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आढावा घेवून जेवढी पदे आवश्यक आहेत तेवढीच रिक्त पदे भरण्याबाबत आवश्यक असलेली योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना समितीने केली. अभियानांतर्गत ज्या जिल्हयांमध्ये Saturation झालेले आहे, त्या जिल्हयांकरीता अभियानाचे बर्हिगमन धोरण (Exit Policy) तयार करावे. सदर धोरणात NRLM, NRETP व Community Cadre यांचाही समावेश करावा. अभियानाचे बर्हिगमन धोरण अंतीम करण्यासाठी मा.अतिरिक्त मुख्य सचिव, ग्राम विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अभियानाचे बर्हिगमन धोरण अंतीम करण्यासाठी समिती गठीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे बर्हिगमन धोरण (Exit Policy) अंतीम करण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे.

समितीची रचना

अ.क्र.	समिती सदस्य	संख्या	पद
१	मा.अतिरिक्त मुख्य सचिव (ग्राम विकास विभाग)	१	अध्यक्ष
२	मा.मुख्य कार्यकारी अधिकारी (उमेद-एमएसआरएलएम)	१	सदस्य
३	मा.अतिरिक्त संचालक	१	सदस्य
४	उपसंचालक (कृतीसंगम)	१	सदस्य
५	उपसंचालक (सामान्य)	१	सदस्य

६	मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.(२ जिल्हे)	२	सदस्य
७	National Management Unit (NMMU)	१	सदस्य
८	जागतिक बँक प्रतिनिधी	१	सदस्य
९	राज्य अभियान व्यवस्थापक (CB, FI, Livelihoods, HR, MIS)	५	सदस्य
१०	प्रकल्प संचालक	१	सदस्य
११	जिल्हा अभियान व्यवस्थापक (२ जिल्हे)	२	सदस्य
१२	प्रभागसंघ प्रतिनिधी	२	सदस्य
१३	समुदाय संसाधन व्यक्ती (CRP)	२	सदस्य
१४	राज्य अभियान व्यवस्थापक, संस्था बांधणी	१	सचिव
एकूण		२२	

२. उपरोक्त समितीस मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, प्रकल्प संचालक व जिल्हा अभियान व्यवस्थापक यांना आवश्यकतेनुसार बैठकीस बोलविण्याचे अधिकार / स्वातंत्र्य राहिल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०२१११११८२३६९२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दि. बा. पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मंत्री, ग्राम विकास यांचे खाजगी सचिव
- २) मा.राज्यमंत्री, ग्राम विकास यांचे खाजगी सचिव
- ३) मा.अ.मु.स., ग्राम विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक
- ४) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ५ वा मजला, दक्षिण विंग (एसबीआय साईड), सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४.
- ५) उप संचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ५ वा मजला, दक्षिण विंग(एसबीआय साईड),सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४.
- ६) उप सचिव (केंद्रीय योजना),ग्राम विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक.
- ७) निवडनस्ती/योजना-३.